

AK. 1, 1, 2, 1. 3, 4, 25, 188. H. 163. H. an. MED. HALĀJ. 1, 137, 5, 72. Spr. 1770 (PRAB.). — 14) n. Wasser NIG. 5, 14. AK. 1, 2, 2, 1. 3, 4, 25, 188. H. 1069. H. an. MED. ÇAT. BR. 6, 4, 2, 2. — 15) m. Teich, See DHAR. im ÇKDR. — 16) m. pl. Bez. einer Art Wolken, die Hungersnoth bringen sollen, ĠJOTISTATTVA im ÇKDR. तोपदेषु पुष्करवर्तकादिषु (nach MALLIN. पुष्कर und आवर्तक; vgl. पुष्करवर्तक) KUMĀRAS. 2, 50. Vielleicht hierher MBH. 3, 5056. — 17) m. die Sonne H. Ç. 8. — 18) m. eine best. Krankheit MED. H. an., wo रेगौ^० st. रगौ zu lesen ist. — 19) m. in der Astrol. ein best. Unglück verhettender Joga ÇKDR. WILS. — 20) n. Theil ÇABDĀRTHAK. bei WILS. — 21) n. Tanzkunst ÇABDAR. bei WILS. — 22) n. Vereinigung ÇABDĀRTHAK. bei WILS. — 23) n. Kampf RATNAM. im ÇKDR. und bei WILS. — 24) n. Berauschung WILS. nach ders. Aut. — 25) n. sg. und pl. N. pr. eines im Rufe grosser Heiligkeit stehenden Badeplatzes, der heut zu Tage nach Adschmir verlegt wird, LĪA. I, 887, N. 1. AK. 3, 4, 25, 188. H. an. MED. HALĀJ. 5, 72. किं तस्य पुष्करजलैरभिषेचनेन MBH. 1, 655. 7976. 3, 4062. fgg. पुष्करारण्य 4070. पितामहमरः पुण्यं पुष्करं नाम नामतः 8369. 8371. 13, 1696. 4887. 6130. HARIV. 12018. 12022. 12273 (vgl. 11558, wo wohl eben so zu lesen ist). 15910. 15912. R. 1, 61, 4. 62, 1. 28. 63, 4 (64, 1. 28. 65, 5. 17 GORR.). VARĀH. BRH. S. 5, 68. 11, 35. 16, 31. KATHĀS. 45, 83. BHĀG. P. 7, 14, 30. VARĀHA-P. in Verz. d. Oxf. H. 57, b, 28. SKANDA-P. ebend. 73, b, 19. पुष्करं च मरुद्धनम् HARIV. 8953. पुष्करारण्य MBH. 1, 1567. 2, 1190. R. 1, 61, 3 (63, 3. 4 GORR.). NARASĪMHA-P. in Verz. d. Oxf. H. 82, a, 18. — 26) m. n. N. eines Dvīpa TRIK. 2, 1, 4. H. an. MED. ÇABDAR. im ÇKDR. MBH. 6, 465. SIDDH. ÇĪR. 3, 25. VP. 166. 200. BHĀG. P. 5, 1, 32. 20, 30. MĀRK. P. 53, 19. 54, 6. BHAVISHJA-P. in Verz. d. Oxf. H. 33, a, 25. MATSJA-P. ebend. 41, a, 37. N. eines der 5 Bharata bei den Ġaina H. 946, Sch. — 27) m. der Beherrscher von Pushkaradvīpa MĀRK. P. 53, 19. — Bein. Kṛshṇa's MBH. 12, 1512. Çiva's ÇĪV. N. pr. eines Sohnes des Varuṇa MED. MBH. 2, 381. 5, 3533. MĀRK. P. 98, 3. eines Asura HARIV. 2282. 14283. eines Buddha LALIT. ed. Calc. 5, 14 (पुष्कल Fouc.). eines Fürsten MED. eines Bruders des Nala N. 7, 4. eines Sohnes des Bharata (vgl. पुष्कल) VP. 385. 386, N. 17. des Sunakshatra BHĀG. P. 9, 12, 11. fg. eines Sohnes des Vṛka von der Dūrvaśhi 24, 42. pl. die den Brahmanen entsprechenden Bewohner von Kuçadvīpa VP. bei MUIR, ST. 1, 192. — 28) m. N. pr. eines Berges ÇABDAR. im ÇKDR. HARIV. 12419. 12855. in Pushkaradvīpa MBH. 6, 465. — 29) f. ३ gṛha गौरादि zu P. 4, 1, 41. eine der 8 Frauen Çiva's Verz. d. Oxf. H. 91, b, 34. — Vgl. ज्येष्ठपुष्कर, त्रि०, नेत्रपुष्करा, पौष्कर, पौष्करक, पौष्करेयक.

पुष्करचूड (पु० Lotus + चूडा) m. N. pr. eines der 4 Weltelephanten BHĀG. P. 5, 20, 39.

पुष्करनाभ (पु० + नाभ = नाभि) m. dessen Nabel ein Lotus ist, Bein. Vishṇu's BHĀG. P. 4, 6, 48. 12, 22. — Vgl. पद्मनाभ.

1. पुष्करपर्षी (पु० + पर्षा) n. Blüthenblatt eines Lotus (auch eine darnach benannte Ishtakā) AV. 9, 10, 27. ÇAT. BR. 2, 1, 2, 8. 6, 1, 2, 30. 4, 2, 7. 9. 7, 3, 2, 14. TS. 5, 1, 2, 1. fgg. 2, 6, 5. 6, 2, 2. TBa. 1, 1, 2, 6. ०पर्षायुध-पधानमन्त्राः MÜLLER, SL. 335. MBH. 3, 13416.

2. पुष्करपर्षी (wie eben) f. Hibiscus mutabilis NIGH. Pr. ०पर्षिका f.

dass. ebend.

पुष्करप्रिय (पु० + प्रिय) Wachs NIGH. Pr.

पुष्करबीज (पु० + बीज) n. Lotussamen SUÇA. 1, 157, 1. MĀRK. 2, 12.

Nach RĀĠAN. im NIGH. Pr. = पुष्करमूल.

पुष्करमालिन् (von पु० + माला) m. der Lotusbekränzte, N. pr. eines Mannes MĀRK. P. 21, 34.

पुष्करमूल (पु० + मूल) u. Costus speciosus oder arabicus (vgl. पुष्कर 2.) RĀĠAN. im ÇKDR. SUÇA. 2, 44, 11.

पुष्करमूलक (wie eben) n. die Wurzel von Costus speciosus oder arabicus TRIK. 2, 4, 28.

पुष्करव्याघ्र (पु० + व्याघ्र) m. Alligator NIGH. Pr.

पुष्करशायिका (पु० + शा०) f. ein best. Wasservogel SUÇA. 1, 205, 14.

पुष्करशिका f. = पुष्करमूल RĀĠAN. im ÇKDR.

पुष्करसद् (पु० + सद्) m. N. pr. eines Mannes gaṇa वाह्वादि zu P. 4, 1, 96. pl. seine Nachkommen gaṇa यस्कादि zu 2, 4, 63. In Ableitungen werden beide Glieder verstärkt (vgl. पौष्करसादि) nach gaṇa अनुशतिकादि zu P. 7, 3, 20.

पुष्करसागर (पु० + सा०) = पुष्करमूल NIGH. Pr.

पुष्करसादं (पु० + सादं) m. ein best. Vogel VS. 24, 31.

पुष्करसारिन् (पु० + सा०) m. N. pr. eines Brahmanen BURN. Intr. 207. fgg. In Lot. de la b. l. schreibt BURNOUF पौष्करसादि.

पुष्करसारी f. Bez. einer Art Schrift (लिपि) LALIT. ed. Calc. 143, 17. FOUCAUX (122) übersetzt l'écriture de l'essence (सार) du lotus (पुष्कर).

पुष्करस्थपति (पु० + स्थ०) m. der Werkmeister des Lotus, Bein. Çiva's MBH. 13, 1207, wo पुष्कर^० gedruckt ist.

1. पुष्करस्रज् (पु० + स्रज्) f. Lotuskranz PAÑĀV. BR. 18, 9, 2. 6.

2. पुष्करस्रज् (wie eben) adj. lotusbekränzt: die AÇVIN (m. du. = ऋश्चिनौ ÇABDAR. im ÇKDR.) RV. 10, 184, 2. AV. 3, 22, 4. ĀÇV. GRH. 1, 15. ÇAT. BR. 4, 1, 5, 16. 14, 9, 4, 20. — VS. 2, 33.

पुष्करान्त (पुष्कर + अन्त = अन्ति) 1) adj. lotusäugig HIP. 2, 19. Vishṇu TITHĀDIT. im ÇKDR. — 2) m. N. pr. eines Mannes BRAHMAVAIV. P. in Verz. d. Oxf. H. 26, a, 41. eines Fürsten RATNĀV. 18, 17. Nach den Scholl. zu P. 5, 4, 76 hat अन्ति in पुष्करान्त eine übertragene Bedeutung.

पुष्कराढ्य (पु० + आढ्या) m. Ardeu sibirica (vgl. पुष्कर 8.) H. 1328.

पुष्कराङ्गिन् (पु० - अङ्गि + ङि) = पुष्करमूल NIGH. Pr.

पुष्कराय् (von पुष्कर), ०यते eine Trommel darstellen: नमस्तस्मै गणेशाय पत्कण्ठः पुष्करायते DAÇAR. 1. = मृदङ्गवदाचरति Schol.

पुष्करारुषि (पु० + आरुषि) m. N. pr. eines Fürsten BHĀG. P. 9, 21, 20. — Vgl. पुष्करिन्.

पुष्करावती (von पुष्कर mit dem suff. वत्) f. die Lotusretche: 1) N. pr. einer Stadt, Πουκελαῶτις u. s. w. der Alten, Pousekielofati bei HIOUEN-THSANG, P. 6, 3, 119, Sch. 1, 219, Sch. R. 4, 43, 23 (GORR. übersetzt es als adj.). KATHĀS. 28, 113. 37, 22. 82. 146. 180. VP. 386, N. 17, wo fälschlich पुष्करवती steht. Vgl. पुष्कलावती. — 2) eine Form der Dakshajāṇi MATSJA-P. in Verz. d. Oxf. H. 39, b, 22.

पुष्करवर्तक (पु० + आवर्तक) m. pl. Bez. bestimmter Wolken VP. 231, N. 3. MEGH. 6. KUMĀRAS. 2, 50, wo MALLIN. ohne Noth zwei Arten daraus macht. Derselbe MALLIN. nennt diese Wolken zu ÇĪC. 15, 107 पुष्क-